15

OFFICE PREMISES REQUIRED CAMP. PUNE-01 BRANCH
 CHAKAN BRANCH

adequate power supply and parking facility. Interested parties owning suitable premises may apply to: Shri Srinivasa N. GM & Regional Head, Pune I Region, IDBI Bank Ltd. 3RD FLOOR, IDBI HOUSE, DNYANESHWAR PADUKA CHOWK, FERGUSSON COLLEGE ROAD, Pune 411004 within 10 days (excluding the date of advertisement). Application received by 6.00 pm on or before Sep 22, 2020 will only be accepted. Proforma and other details can be downloaded from our website www.idbibank.in under Notices & Tenders or collected from any of our branches. Any further addenda/Corrigenda/extension of dates/clarifications/responses to applicants queries etc

shall only be posted on Bank's website. The applications should be made as per the "Instructions, Guidelines for submitting the offer". Estate agents offering premises should submit their offers with full details along with authorization letters from landlords. No brokerage will be paid by the Bank. IDB Bank Ltd reserves the right to accept or reject any or all the offers without assigning any reasons thereof. Instructions / Guidelines for submitting the offer can also be collected from any of our branches.

Zonal Head & FCGM, Pune Zone

Particulars	Unau	Audited	
2	Quarter Ended on 30.06.2020	Quarter Ended on 30.06,2019	Year Ended 31.03.2020
Total Income from Operation (net)	327	0.23	
Net Profit/ (Loss) for the period from discontinuing operation (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	(56.87)	(66.14)	(249.21)
Net Profit/ (Loss) for the period from discontinuing operation before tax(after Exceptional and/or Extraordinary items)	(56.87)	(66.14)	(249.21)
Net Profit/ (Loss) for the period from discontinuing operation after tax(after Exceptional and/or Extraordinary items)	(56.87)	(66.14)	(249.21)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(56.87)	(66.14)	(249.21)
Equity Share Capital	1909.41	1909.41	1909.41
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)			2
Earning Per share (of Rs.10/- each ) (for continuing and discontinued operations)  1. Basic:  2. Diluted:	(0.30) (0.30)	(0.35) (0.35)	(1.31) (1.31)

Exchanges under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone Financial Results is available on the website of the Company at www.tricomfruitproduts.com and on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com

(DIN: 08398213)

Corporate Identification Number L52100GJ2008PLC055195 Regd. Office: Welspun City, Village Versamedi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat 370110, India

Email: CompanySecretary\_WINL@welspun.com; Website: www.welspuninvestments.com Corporate Office: Welspun House, 7th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013, Tel, No. +91 22 66136000, Fax No. +91 22 2490 8020

Company will be held on Wednesday, September 30, 2020 at 11.30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility.

Companies Act, 2013 and circulars issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI. The facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM and the Annual Report 2019-20 have been sent to all the members whose e-mail IDs are registered with the Company/ Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.welspuninvestments.com and on BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com. The Company has completed the dispatch of Notice of AGM through email to all the eligible members of the Company by permitted modes on

addresses with respective depository participant(s) and members holding share in physical mode are requested to update their e-mail addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at mt.helpdesk@linkintime.co.in.

scrutinize the voting and remote e-voting process. The details of remote e-voting process are as under:

forms as on September 08, 2020;

on Tuesday, September 29, 2020 (5:00 p.m.);

 Remote e-voting module will be disabled on Tuesday, September 29, 2020 at 5:00 p.m. i.e., remote e-voting will not be allowed beyond the said date and time;

during the AGM;

off date of September 23, 2020;

already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote.

entitled to vote on the resolutions to be passed at AGM;

 The members who have cast their vote by remote e-voting prior to the General Meeting may also attend the General Meeting, through VC/OAVM, but shall not be entitled to

Notice of the AGM and procedure for remote e-voting is available on the Company's website www.welspuninvestments.com and the website of NSDL at evating@nsdl.co.in;

Members may contact Ms. Pallavi Dabke, Assistant Manager, NSDL at Trade World, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013, or email at evoting@nsdl.co.in, pallavid@nsdl.co.in, CompanySecretary winl@welspun.com or call on 022 2499 4738/ 1800-222-990 for

For Welspun Investments and Commercials Limited

Place : Mumbai Date: September 09, 2020

Nahar INDUSTRIAL ENTERPRISES LIMITED Regd. Office: Focal Point, Ludhiana - 141 010, CIN: L15143PB1983PLC018321 Phone: 0161-2672590-91; Fax No. 0161-2674072, Website: www.owmnahar.com, Email: share@owmnahar.com

#### NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 30th September, 2020 at 11.45 A.M. through video conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013, rules issued there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular numbers 14 / 2020, 17 / 2020 and 20 / 2020, dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively and other applicable Circulars issued by MCA, SEBI to transact the businesses, as set out in the Notice calling

In accordance with the said Circulars, the company has emailed the Notice convening the 36th AGM along with the Annual Report for the financial year 2019-20 to all those Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the website of the Company at www.owmnahar.com and also at the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. This year the requirement of sending physical copies of Annual Report has been dispensed with by the regulator. Members can attend and participate in the AGM through VC/ OAVM only. The detailed procedure for joining the AGM through VC/ OAVM is provided in the notes to the notice of 36th AGM.

Notice pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with relevant rules and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 is hereby given that the Company has appointed CDSL for providing the members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, remote e-voting/e-voting facility during AGM for transacting the business mentioned in the notice. All the members hereby informed that

The voting period begins on 27.09.2020 (09.00 a.m.) and ends on 29.09.2020 (05.00 p.m.). The cutoff date for determining the eligibility to vote through remote e-voting or e-voting shall be 23rd September, 2020. ii Any person who becomes member of the Company after e-mailing of Notice of AGM and holds shares as on the cut-off date, may obtain the login

id and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. ii The result of AGM shall be declared after the submission of the report by the scrutinizer and shall also be uploaded on the Company's website. The results shall simultaneously be communicated to the Stock Exchanges.

iv In case any member have any query or issue regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 18002005533 or contact Mr. Mukesh Sood, Company Secretary at Registered office of the Company or contact at 0161-2672590 or can send email at share@owmnahar.com.

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Thursday, 24th September, 2020 to Wednesday, 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of 36th AGM and as Annual Book Closure.

For NAHAR INDUSTRIAL ENTERPRISES LTD. Sd/-

Place: Ludhiana Date: 10.09.2020

MUKESH SOOD Company Secretary

#### Thirumeni Finance Private Limited varthana Registered Office at : No. 5BC-110, Varasiddhi. Outer Ring Road,

Service Road, 3rd Block, HRBR Layout, Kalyan Nagar, Bangalore 560043. Website www.varthana.com, Email: info@varthana.com Phone: 080-68455777, Branch Office: Office at: No.1, Krushnkunj Plaza, 2nd Floor, Opp: Mahamarg Bus Stand, Above Idea Gallery Mumbai Naka, Nasik - 422001

#### POSSESSION NOTICE [Rule 8(1)] (For Immovable property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Thirumeni Finance Private Ltd., Thane, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated: 30.12.2019, calling upon the Applicants/ Co-Applicants/ Mortgagors in Ioan A/c No.THA00551S & S18-THA-THA-005084, 1). Kent Vally International School, Represented by it's Authorised Signatory, Anakhar Pada Titwala, Goveli Road, Titwala East, Kalyan Taluk, THANE - 421401, 2). SHARDA FOUNDATION, Represented By Director, C/o.Adarsh Hind English High School, Bharatiya Kamala Nagar, Antop Hill, MUMBAI - 400037, Also at : Anakhar Pada Titwala Goveli Road, Titwala East, Kalyan Taluk, THANE-421401, Also at: Siddeshwar Co-op. Housing Society, 3A/16, Kamgar Nagar, Kurla East, MUMBAI – 400024, 3). AJIT INDUPRAKESH MISHRA, Flat No. 1601, 16th Floor, B- Wing, Gundecha Altura, Opp. St. Xavier School, Kanjur Marg West, LBS Marg, MUMBAI - 400078. Also at: Building No.41, B - Wing - 802. Sai Sadan CHS, Sai Baba Mandir, Neheru Nagar Road, Kurla East, MUMBAI- 400024.4). KIRAN YOGENDRA RAI, Flat No.D-202, Plot No.18-A, Ram Murthy Marg, GES Belapur, NAVI MUMBAI. - 400614. Also At: Near Govandi Bridge, R. No. 15, Gomukh Bhavan Samrat Ashok Nagar, Borla Govandi, T.F. Donar S.O, MUMBAI-400088, 5). AMITKUMAR MISHRA, No.41-B – Wing, 802, Sai Sadan CHS, Sai Baba Mandir, Neheru Nagar Road, Kurla East, MUMBAI- 400024, to repay the amount mentioned In the said notice being a Rs.1,26,66,860/-(Rupees One Crore Twenty Six Lakhs Sixty Six Thousand Eight Hundred Sixty Only) as on 30.12.2019, together with future interest from 31.12.2019 @ the rate of 23% & 19 % respectively as mentioned in the demand notice plus legal costs/ charges etc, till the date of payment, within 60 days from the date of receipt of the said notice.

However the Applicants/ Co-Applicants/ Mortgagors herein above having failed to repay the full amount with interest, notice is hereby given to the Applicants/ Co-Applicants/ Mortgagors in particular and to the public in general that the undersigned being Authorised Officer the Thirumeni Finance Private Ltd, Thane, has taken SYMBOLIC POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act, read with Rule 8 of the Security

Interest Enforcement Rules, 2002 on this the 7th day of September, 2020. The Applicants/ Co-Applicants/ Mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the properties will be subject to the charge of the Thirumeni Finance Private Ltd, Thane, for an amount of Rs.1,26,66,860/-(Rupees One Crore Twenty Six Lakhs Sixty Six Thousand Eight Notes Hundred Sixty Only) as on 30.12.2019 together with interest from 31.12.2019 @ the rate of 23% & 19 % respectively, legal cost and other charges till date the entire payment.

Borrower's attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of

#### me available, to redeem the secured Assets Description of the Immovable Property:

 All that piece and parcel of Immovable Property bearing Sy No.125, Hissa No.7/E Titwala Village, Kalyan Taluk, Thane District, Admeasuring 830 Sq Mts and bounded as follows: North by : Jadhav Auto Mobile, South by: Open Plot, East by : Titwala Goveli Memorandum of Deposit of Title Deed, executed by Ajit Induprakesh Mishra, Amit Kumar

Mishra, Registered Doc No.KLN4-374-2019, Dated: 13.02.2019, Joint Registrar Kalyan

2) All that piece and parcel of Immovable Property bearing Sy No.67, Hissa No.2-C, Ankhar Village, Titwala, Kalyan Taluk, Thane District, Admeasuring 21780 Sq Ft and bounded as follows: North by : School . South by: Open Land . East by : Road . West by : Open Land

Memorandum of Deposit of Title Deed, executed by Ajit Induprakesh Mishra, Amit Kumar Mishra, Registered Doc No.KLN1-2820-2017, Dated :27.12.2017, JSRO Kalyan - 1

Date: 09.09.2020 Authorised Officer For Thirumeni Finance Private Limited Place : Kalyan

Amol Nandedkar

### Dy. Chief Material Manager', Office,

**CENTRAL RAILWAY** 

**BOGIE FRAME LHB COACHES** 

Matunga, Mumbai - 400 019. Sr. No.: 1; Tender No.: 85205484; Item Description: Bogie frame LHB coaches as per Drg./Spec. LW03007, ALT-f & MDTS 213 Rev.04; Quantity: 10 Nos; Due date for opening: 03-OCT-20; Complete details of tender is available at Central Railway Official website www.ireps.gov.in the complete documents can be downloaded from the website.

Tender Notice No. CWE/MTN/85205484/2020 All India Security Helpline 182

## Form No. INC-26

(Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to

Before the Central Government Regional Director, North Western Region, Ahmedabad, Gujarat n the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act. 2013 And clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules,

In the matter of M/s.INNOVATIONS IN CSR FOUNDATION (CIN: U85190GJ 2015NPL082895) having its registered office at - C-504, Pratishtha Appartment, Opp.Ruchir Bunglows Judge Bunglow Road, Bodekdev Ahmedabad, Gujarat-

Petitione Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on Friday, the 4th September, 2020 to enable the company to change its Registered Office from "State of "GUJARAT"( Ahmedabad) to "NCT

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Regional Director, North Western Region, ROC Bhavan, OPP Rupal Park Naranpura, Ahmedabad-380013 within Fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below: R/O- C-504, Pratishtha Appartment

Opp.Ruchir Bunglows Judge Bunglow Road, Bodekdev Ahmedabad, Gujarat-380054 IN For and on behalf of the Applican M/s Innovations IN CSR Foundation

Satish jha Date: 10/09/2020 (Director) Place : Ahmedabad DIN: 02348759

#### TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD. Regd. Add.: 11th Flr, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, TATA Lower Parel, Mumbai 400013.

(Under Rule 9(1) of the Security Surat Branch: Office No. 208, 209, 210,211 & 212, 2nd Floor, Eco Futurz, New Citylight Road, City Light, Surat-395007

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

Ahmedabad Branch: 4th Floor, Shanti Annexe, Nr B D Patel House, Stadium Road, Naranpura, Ahmedabad 380 013. E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the below Borrower/Co-Borrower that the below described immovable property mortgaged to Tata Capital Housing Finance Ltd. (Secured Creditor), the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of Tata Capital Housing Finance Ltd. (Secured Creditor), will be sold on "As is where is" & "As is what is" and "Whatever there is" for recovery of total sum of outstanding dues from below mentioned Borrower/Co-Borrower. The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below. Whereas the sale of secured asset is to be made to recover the secured debt and whereas there was a due of a sum of mentioned below. Notice is hereby given that, in the absence of any postponement/ discontinuance

of the sale, the said property shall be sold by E-Auction at respective branches. The sealed envelope containing Demand Draft for participating in E- Auction shall be submitted to the Authorized Officer of the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD on or before below mentioned dates & time. The sale of the Secured Asset/ property will be on "as is where condition is"								
Sr. Mo.	Lean A/c No. Branch	Name of Obligor(s) / Legal Heir(s)/ Legal Representative(s)	Amount as per Demand Notice	Reserve Price	Earnest Money	Date of Property Inspection	Last Date & Time of submission of Sealed Bid/Offer	Date & Time of E-Auction
1	10233705 Surat	Mr. Arvind Balbhadrasingh Singh (Borrower) Mrs. Kamlesh Balbhadrasingh Singh (Co-Borrower)	Rs.12,74,942/- as on 28.01.2019	Rs. 10,00,000/-	Rs. 1,00,000/-	21.09.2020 bet 11am to 5 pm	25.09.2020 before 5.00 pm	28.09.2020 bet 2.00 to 3.00 pm

Description of Secured Asset Detailed address of the property financed with area: Schedule A: All the piece & parcel of Immovable property bearing Plot No. 38, as per site admeasuring 103 Sq. Yard. i.e. 86.15 Sq. Mts. & As per Passing Plan admeasuring 66.47 sq. Mts., along with 55.58 Sq. Mts. Undivided share in the land of Road & C.O.P. in "Shubham Residency", Situated at Revenue Survey No. 309, Block No. 349

Palsana, Dist. Surat. (more fully described in Schedule A hereto) Mr. Manojkumar Mavjibhai Dobariya Rs.18.85,912/-25.09.2020 28.09.2020 21.09.2020 9975309 Rs. (Borrower) Mrs. Jayaben Mavjibhai bet 11am bet 2.00 as on 10,75,000/- 1,07,500/-Surat to 5 pm Dobariya (Co-Borrower) 29.11.2018 5.00 pm to 3.00 pm Description of Secured Asset Detailed address of the property financed with area: Property Plot No. 371, (As Per K.J.P. Block No.

admeasuring He. Are 0-55-89 Sq. Mts. i.e. 5589.00 Sq. Mts. & D.S.O. Record admeasuring 6065.00 Sq. Mts. Of Moje Village Jolwa, Tal.

280/1038/371) admeasuring 20\*45 feet i.e. 100.00 Sq. Yard i.e. 83.69 Sq. Mts. Along with 52.72 Sq. Mts. Undivided Shares in the Road 8 COP & Along With 11.15 Sq. Mts. Undivided Shares in Land Of "Akshar Villa" Situate at Revenue Survey No. 234, 244, 246, Block No. 280 admeasuring 143531.00 Sq.Mts. Paiki 58998.00 Sq. Mts. Of Moje Village Shekhpur Tal: KamrejDist: Surat, Bounded as follows: East by Society Road. West by: Plot No. 366. North by: Plot No. 372. South by: Plot No. 370. (more fully described in Schedule A hereto) Plot No. 96 Plot No. 96 21.09.2020 25.09.2020 28.09.2020 Mr. Sujit Kantilal Dadhaniya Rs.26,36,428/-Rs.10,00,000/-

Rs.1,00,000/-(Borrower) Mr. Jinal Kantilal bet 11am before bet 2.00 as on Plot No. 114 Plot No. 114 Surat Dadhaniya (Co-Borrower) to 5 pm 5.00 pm 20.08.2018 to 3.00 pm Rs.10.00.000/-Rs.1,00,000/-Description of Secured Asset Detailed address of the property financed with area: All the Piece & Parcel of Immovable Property Plot No.96 (As per Passing Plan Plot No. A/96) admeasuring 89 Sq.Yard. i.e. 74.42 sq.mts along with undivided share in the land of "Mansi Residency"

Situate at Revenue Survey No. 194/1 & 194/2. Block No. 195 & 196 total admeasuring 50777 Sq. Mts. Of Moje Village Bagumara, Ta: Palsana Dist: Surat. Bounded as follows: East by: Plot No. A/93, West by: Soc. Int. Road, North by: Plot No. A/95, South by: Plot No. B/97 (more fully described in Schedule A hereto) Mr. Yuvraj Shaligram Patil 21.09.2020 25.09.2020 28.09.2020 9956115

(Borrower) Mr. Bhila Shaligrampatil & bet 11am as on bet 2.00 10,00,000/- 1,00,000/to 5 pm Mrs. Rekha Bhila Patil (Co-Borrower) 14.12.2018 to 3.00 pm

Description of Secured Asset Detailed address of the property financed with area: Plot No.18, "Shubham Residency", situate a Revenue Survey No.309, Block No. 349 admeasuring Are 0-55-89 Sq.Mts. i.e. 5589.00 Sq.Mts. & D.S.O. Record admeasuring 6065 Sq. Mts. Of Moje Village Jolwa, Tal: Palsana, Dist. Surat. Bounded as follows: East by: Society Road. West by: Block No. 348. North by Plot No.19. South by: Plot No.17. (more fully described in Schedule Ahereto)

At the Auction, the public generally is invited to submit their bid(s) personally

The description of the Secured asset/ property that will be put up for sale is as per above Schedule. The E auction will be stopped if, amount due as aforesaid, with interest and costs (including the cost of the sale) are tendered to the 'Authorized Officer' or proof is given to his satisfaction that the amount of such secured debt, interest and costs has been paid before the date of the auction. No officer or other person having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions: The E-auction will take place through portal https://DisposalHub.com on 28-Sep-2020 between 2.00 PM to 3.00 PM with limited extension of 10 minutes each.

Terms and Condition: (1) The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the lot shall at once again be put up to auction subject to the discretion of Secured Creditor. (2) The property shall not be sold below the Reserve Price. (3) Bid Increment Amount will be: Rs.10,000/- (Ten Thousand Only) (4) All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD." payable payable at Respective Branches. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders after auction. (5) The highest bidder shall be declared as successful bidder provided always that he/she is legally qualified to bid and provided further that the bid amount is not less than the reserve price. It shall be in the discretion of the 'Authorized Officer' to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. (5) For reasons recorded, it shall be in the discretion of the 'Authorized Officer' to adjourn/discontinue the sale. (7) The person declared as a successful bidder shall, immediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money/bid which would include EMD amount to the 'Authorized Officer' within 24Hrs and in default of such deposit, the property shall forthwith be put to fresh auction/Sale by private treaty. (8) In case the initial deposit is made as above, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the 'Authorized Officer' on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day. (9). In the event of default of any payment within the period mentioned above, the property shall be put to fresh auction/Sale by private treaty. The deposit including EMD shall stand forfeited by TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD and the defaulting purchaser shall lose all claims to the property. (10). Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD, to which the property is liable: Nil. Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value: Nil (11) For any other details or for procedure online training on e-auction the prospective bidders may contact the Service Provider, M/s NexXen Solutions Private Limited Address: #203, 2nd Floor, Shree Shyam Palace, Sector: 4&5 Crossing, Railway Road, Gurugram 122 006 through its Mobile No. +91 97100 29933, +91 98100 29926, Tel. No. +91 124 4 233 933, E-mail ID:CSD@disposalhub.com or Arijit Bhatt, Email id Arijit.bhatt@tatacapital.comAuthorized Officer Mobile No 9029073280.Please send your query on WhatsApp Number 9029073280. (12) TDS of 1% will be applicable on Reserve Price Amount Rs. 50 Lacs or above and payable by the highest bidder over the highest declared bid amount. The payment need to be deposit by highest bidder in the PAN of the owner/borrower(s) and the copy of the challan shall be submitted to our company. (13) Please refer to the below link provided in secured creditor's website (For A/c No.1) https://bit.ly/3h8N3zq. (For A/c No. 2) https://bit.ly/2DEMgIR, (For A/c No. 3) https://bit.ly/2RbnWBn, (For A/c No. 4) https://bit.ly/3h54X65 for the above details for the above details.

Place : Gujarat Mr. Arijit Bhatt Date: 11.09.2020 (Authorized Officer)

### (Formerly: Parshwanath Housing Finance Corporation Ltd.)

(CIN No. L45201GJ1985PLC008361) Parshwanath Corporation Ltd.

티콘에 티콘 | SINCE 1985 Regd. Office: 50 Harisiddh Chambers.J Ph: 079-27540647 PARSHWANATH Regd. Office: 50 Hallistoth Chambers, Website: www.parshwanath.co.ii Mail id: Itd@parshwanath.co.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER-I OF FINANCIAL YEAR 2020-21 ENDED ON 30th JUNE, 2020

9 10		2 38 2000		1 2 B E 100
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30/06/2020 (Unaudited)	Year Ended 31/03/2020 (Audited)	Quarter Ended 30/06/2019 (Unaudited)
1	Total Income From Operation	0.68	97.58	16.17
2	Net Profif(Loss) for the period (before tax and exceptional items)	0.36	77,80	10.49
3	Net Profifi(Loss) for the period before Tax (after exceptional items)	4.63	87.70	12.70
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	3.89	73.35	10.20
5	Total Comprehesive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	3.89	73.26	10.20
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/-each)	313.18	313.18	313,18
7	Reserve (excluding Revaluation Reserve).	(1,5)	688.03	950
8	Earning Per Share (EPS) (of Rs. 10/- Each) (for continuing and discontinued operations) not annualised (a) Basic	0.12	2.34	0.33
	(b) Diluted	0.12	2.34	0.33

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Yearly Financial Results filed withthe Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Result sare available on the website of the stock exchange, website www.bseindia.com The Company is engaged in the business of Construction and Development of housing projects and therefore there are no other reportable segments

PLACE: AHMEDABAD DATE: September 10, 2020

UД

₹ in lacs

DEMPO

RUSHABHBHAI N. PATEL MANAGING DIRECTOR (DIN: 00047374)

BY ORDER OF THE BOARD

### Midland MIDLAND MICROFIN LIMITED

CIN - U65921PB1988PLC008430 Regd. & Corporate Office: The Axis, Plot No. 1, R.B Badri Dass Colony, B.M.C Chowk, G.T. Road, Jalandhar - 144001 (Pb.) INDIA

Ph.:+91 181 508 5555, 508 6666 Fax: +91 181 508 7777

E-mail Id: info@midlandmicrofin.com | Website: www.midlandmicrofin.com

#### NOTICE TO DEBENTURE HOLDERS Notice is hereby given pursuant to Regulation 50 and 60(2) of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and section 91 of the Companies Act, 2013, that the Register of Debenture holders and Debenture Transfer Books of the Company will remain closed from 26.09.2020 to 04.10.2020 (both days inclusive) for the purpose of redemption of Secured Redeemable Non-Convertible Bonds in the nature of Debenture (ISIN: INE884Q07020 & INE884Q07053) and payment of Interest to the debenture holders (ISIN:INE884Q07038 & INE884Q07061) The interest rights of debenture holders shall be reckoned on the paid-up value of debentures registered in the name of holders on September 25, 2020 (Record Date). Accordingly, interest shall be paid to all the debenture holders whose name appears in the statement of Beneficiary Position provided by depositaries, as on September 25, 2020 (Record Date).

By the order of the Board Midland Microfin limited

Date: September 09, 2020 Place: Jalandhar

Sumit Bhojwani Company Secretary

#### **BAJAJ ALLIANZ LIFE** INSURANCE COMPANY LIMITED

Regd office: Bajaj Allianz House, Airport Road, Yerwada, Pune 411006. Tel.: 020 66026777, Fax: 020 66026789

Public Notice Notice is hereby given that the

office of Bajaj Allianz Life Insurance Company Limited located at 304, Landmark, Platinum Junction 07, Road No. 34, S. V. Road, Bandra (W), Mumbai, Maharashtra-400050 will be shifted at its new address at office premises no.306, 3rd

floor, R.K.Chamber, Linking road,

with effect from 12th Nov 2020.

Khar West, Mumbai-400052,

VILAS SAHAKARI SAKHAR KARKHANA LTD. Vaishalinagar, Nivali, Tal. & Dist. Latur (M.S.) Tel.: (02382) -277622 (6 Lines) Fax: (02382)-277631

Email: vilassugar1@gmail.com Post Box: 117 Web - www.vilassugar.com VSSK/CIVIL/TENDER/1110/2020-21 TENDER NOTICE (Second Call) Date: 10/09/2020 Sealed percentage rate E-Tenders in B-1 form are invited from the experienced contractors registered with Public Works Department, as per the latest Government norms, appropriate for the construction of following work

Estimated Class of Tender Fees Time Security Name of Work Cost As per E.M.D Contractor (Including Limit Deposit Schedule GST) Proposed Incineration Three Boiler & Power House 3,27,04,293.00 1,63,521.00 16,35,215.00 II & above 11,800.00 Monti **Building Civil Work** 

TERMS & CONDITIONS -

 The Blank Tender Forms will be available online Web site: https://eprocurement.synise.com from Dt. Sugar commissioner, Sakhar Sankul, Shivaji Nagar, Office Pune. 03. The filled tenders will be accepted on our website on or before 26/09/2020 up to 5.00 P.M. with Necessary attested documents copies & technical bid & commercial bid opening Date will be inform later. 04. The tenders shall pay the E.M.D. Amount & Tender Fees through RTGS / Net Banking in favors of karkhana. Name of Beneficiary: Vilas Sahakari Sakhar Karkhana Ltd., Name of Bank: Bank of India,

Br. Code No.: 0641, Acc. No.: 064120100000571, IFSC Code: BKID0000641, Branch: Latur 05. The rights are reserved to reject any or all tenders without assigning any reason there of.

Smt. Vaishali Vilasrao Deshmukh J. S. Mohite Ravindra Kale Amit Vilasrao Deshmukh Managing Director Vice Chairman Founder Chairman Chairman

## DATAMATICS GLOBAL SERVICES LIMITED

Registered Office: Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC, Andheri (E), Mumbai -4000093. CIN: L72200MH1987PLC045205, Tel. No.: - +91-22-61020000/1/2 Fax. No.: - +91-22-28343669 Website : www.datamatics.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020 (Rupees in millions) STANDALONE CONSOLIDATED Quarter ended Quarter ended Year ended Year ended **Particulars** 31-Mar-20 30-Jun-20 31-Mar-20 30-Jun-19 31-Mar-20 30-Jun-20 31-Mar-20 30-Jun-19 Unaudited Audited Unaudited Audited Unaudited Audited Unaudited Audited Total income from operations (net) 900.01 1,026.02 1,010.84 4,158.35 2,770.91 3,103.81 2,901.72 12,033.24 Net Profit (+) / Loss (-) from ordinary activities before tax 22.65 57.97 115.58 419.03 195.77 100.30 273.78 878.91 Net Profit (+) / Loss (-) for the period after tax 17.26 45.31 307.40 140.58 209.07 618.27 87.37 38.29 Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after non controlling interest) 17.26 45.31 307.40 135.12 115.50 192.39 638.64 87.37 Other Compehensive income (36.51)107.33 (47.97)21.31 14.22 21.12 (85.96) (19.17)Total Compehensive income for the period 31.48 8.80 108.49 221.44 121.41 145.62 161.10 639.58 Paid-up equity share capital (Face Value per share Rs.5/-) 294.75 294.75 294.75 294.75 294.75 294.75 294.75 294.75 Reserve (excluding Revaluation) Reserves as per balance sheet of previous accounting year NA. NA NA. NA NA NA NA NA. Earnings Per Share (EPS) Basic 0.77 1.48 1.96 10.83 0.29 5.21 2.29 3.26 Diluted 0.29 1.48 5.21 2.29 1.96 3.26 10.83

NOTE:

1 The above is an extract of the detailed format of unaudited financial results for 1st quarter of FY 2020-21 filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for 1st quarter of FY 2020-21 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.datamatics.com.

> For Datamatics Global Services Limited Rahul L. Kanodia

Place : Mumbai Date: September 10, 2020

## Vice Chairman & CEO

Pune

# IDBI Bank desires to acquire on long lease, office premises for Retail Branches in CAMP, Pune-01

having carpet area of around 2000 sq ft and Chakan having carpet area of around 1500 sq ft, with

Sep 11, 2020

For Tricom Fruit Products Ltd Place: Mumbai Date: 09.09.2020 Chandrakant Joshi Managing Director

WELSPUN GROUP Welspun Investments and Commercials Limited Tel. No. +91 2836 661111, Fax No. + 91 2836 279010

#### NOTICE Notice is hereby given that the 12" Annual General Meeting ("AGM") of the members of the

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the

In Compliance with the Ministry of Corporate Affairs Circular, electronic copies of the

Members who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail

Members holding share in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Wednesday, September 23, 2020, may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote evoting'). The Company has appointed Mr. Sunil Zore, Proprietor of M/s. SPZ & Associates, Company Secretaries (Certificate of Practice No. 11837), Mumbai as Scrutinizer to

(a) The Company has completed the dispatch of Notice of AGM and remote e-voting Remote e-voting will commence on Sunday, September 27, 2020 (9:00 a.m.) and ends

 d) Members may note that the facility for voting will also be made available during the AGM, and those Members who will attend the AGM through VC/OAVM facility and have not caste their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system

The voting rights of members shall be in proportion to their shareholding as on the cut-

(f) Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holds shares as of the cut-off date i.e. September 23, 2020, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or to the Company/Registrar & Transfer Agent. However, if you are

(g) A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be

cast their vote again.

any grievance(s) relating to remote e-voting

Company Secretary

## **GOA CARBON LIMITED** Registered Office: Dempo House, Campal, Panaji, Goa 403 001

Corporate Identity Number: L23109GA1967PLC000076; Website: www.goacarbon.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020 Quarter Quarter Quarter

Particulars	Quarter ended June 30, 2020	Quarter ended March 31, 2020	Quarter ended June 30, 2019	Year ended March 31, 2020
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from Operations	5,563.39	6,926.05	13,890.69	41,661.43
Net Loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(504.63)	(465.72)	(584.95)	(2,837.73)
Net Loss for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(504.63)	(465.72)	(584.95)	(2,837.73)
Net Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(507.34)	(483.92)	(501.80)	(2,774.89
Total Comprehensive Loss for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(491.81)	(633.85)	(477.50)	(2,850.99)
Paid-up equity share capital (face value ₹ 10)	915.11	915.11	915.11	915.11
Reserves excluding Revaluation Reserve as at Balance Sheet date				6,992.74
Earnings per equity share (in ₹) after exceptional items (Basic and diluted)	(5.54)	(5.29)	(5.48)	(30.32)
A P C C C C C C C C C C C C C C C C C C	100 004		Free	

Note:

\* (not annualised)

Date: September 10, 2020

Place: Panaji, Goa

financialexp.epapr.in

GCL

The above is an extract of the detailed format of the Statement of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on September 10, 2020. The full format of the Statement of Quarterly Financial Results are available on the websites of The BSE Limited (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the website of the Company (www.goacarbon.com). For GOA CARBON LIMITED

SHRINIVAS V. DEMPO CHAIRMAN DIN: 00043413

#### **# QUICK NEWS**

#### मुंढे पुन्हा नागपुरात परतणार?

नागपूर : शहर महानगर पा लि के चे माजी आयुक्त तुकाराम मुंढे 26



ऑगस्ट रोजी बदली झाली असली होती. मात्र त्यांच्या बदलीचा आदेश रद्द करत त्यांना पुन्हा नागपुरात पाठविण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार महाराष्ट्र प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी झालेली बदली शासनाने रद्द केली आहे. आता त्या जागेवर मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांची वर्णी लागणार आहे.मुंढे पुन्हा नागपुरात येणार या वृत्ताने आळशी अधिकारी आणि कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. काहीही असो! मात्र, नागपुरकरांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत

#### नादुरुस्त क्रेनला टकची धडक

गडचिरोली : टोमॅटोचे क्रेटस भरून आष्टीकडे येत असलेल्या ट्रकची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या क्रेनला होऊन त्यात ट्रक चालकाचा जागीच मृत्य झाल्याची घटना येथे गुरुवारी पहाटे 4 च्या सुमारास घडली.ट्रक क्र. ए.पी.-03, टी. ई.2469 हा अनखोडा ते उमरी मार्गावर असलेल्या नाल्याजवळ पहाटे चारच्या सुमारास बंद पडलेल्या क्रेनवर धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, चालक नीरजकुमार राम अभिलाष (28) हा जागीच ठार झाला.

नागपूर: कोरोनामुळे एसटीची चाके

ठप्प झाली होती. एसटीने उत्पन्नाचे

नवे स्रोत शोधून काढले. माल

वाहतूक आणि खासगी गाड्यांचे

आहेत.

## 🗕 रणनीती टरवण्यासाटी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैटक 🕒

# मराठा आरक्षण पुन्हा पेटणार ?

नवराष्ट्र न्युज नेटवर्क

मुंबई : मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग करताना 2020 - 21 या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. महाराष्ट्र सरकारच्या एकूण भृमिकेबद्दल कडक शब्द सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात वापरले आहेत. मराठा समाजाने आरक्षणाच्या विषयावरून महाराष्ट्रामध्ये विराट मोर्चे होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष भाजपाकडून केला जात

महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या असून यासंदर्भातच सरकारची पुढील भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वहेटीवार, तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ परिवहन मंत्री ॲंड. ॲनिल परब. जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. राज्याचे महाधिवक्ता आश्तोष कुंभकोणी, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सचिव राजेंद्र भागवत यांनी सर्वोच्च्य न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चव्हाण आणि उपस्थितांनी ठामपणे बाजू मांडण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महसूल व वन विभागाचे सचिव किशोर राजे- निंबाळकर उपस्थित होते.

### न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीची कोंडी



#### अकरावी प्रवेशांना स्थगिती देण्याची घाई काय होती? : आ. अँड आशिष शेलार

एसईबीसी अंतर्गत मराठा समाजातील मुलांना ११ वीच्या प्रवेशात जी संधी उपलब्ध होती त्याला राज्य शासनाने तातडीने काल जाहीर का केली? ज्या तत्परतेने हा निर्णय राज्य शासनाने घेतला त्यावरून मनात शंका निर्माण होतात. मराठा समाजाचे एमएमआर मध्ये सुमारे 18 हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत होते. आज दपार पर्यंत लेखी आदेश आलेले नसताना सरकारने तत्परतेने प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची

घार्ड का केली. एका बाजूला पुन्हा फेरविचार व्हावा म्हणून न्यायालयात जाणार असे सरकार सांगते आहे तर दुसरीकडे लेखी आँर्डर यायच्या आत प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देऊन मोकळे होते याचा अर्थ असे आदेश येणार हे राज्य सरकारला माहिती होते का? हे फसवाफसवीचे काम तर नाही ना? अशी प्रतिक्रिया आ. अँड

#### पुढील शैक्षणिक प्रवेशाबाबत गोंधळाची स्थिती

🗾 या निकालात कोर्टानं या स्थगितीबाबत काहीशी गोंधळाचीच स्थिती ठेवल्याचे दिसत आहे. कारण शैक्षणिक प्रवेशांसाठी स्थगिती देताना . केवळ २०२०-२१ या वर्षाचाच उल्लेख निकालात आहे. तर नोकर भरतीसाठी मात्र स्थळ काळाचा कुठला उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या शैक्षणिक प्रवेशांसाठी काय स्थिती असणार हा संभ्रम त्यातून निर्माण होतोय. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी पुरेशी अपवादात्मक परिस्थिती होती हे स्पष्ट केलेंलं नाही.

#### बेरोजगारी, अर्थव्यवस्था, एसटीला वाचवण्यासाठी आरोग्य व्यवस्था या 20 संघटनांची एकजूट

टायर रिमोडल्डिंग सुरू केले. एसटीमध्ये अनेक संघटना कार्यरत आहेत. परंतु पहिल्यांदाच एसटीला वाचविण्यासाठी 20 संघटना एकत्र महामंडळाने उत्पन्नाचे नवे स्रोत एसटीला शोधले. माल वाहतूक सुरु केली. वाचविण्यासाठी संघटना एकत्र वेतन देण्यासाठी आल्यामुळे एसटीला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत एसटीजवळ पैसा नव्हता. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे असलेल्या आहे. कोरोनामुळे एसटीची चाके निधीसाठी एसटीने आग्रह धरला. होती. त्यानंतर एसटी

गोष्टी अधिक महत्त्वाच्या मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना

रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या वक्तव्यांना किती महत्त्व द्यावं हे आपण ठरवलं पाहिजे. कलाकारानं सामाजिक भान, बांधिलकी जपली पाहिजे. ज्या समाजामुळे आपण मोठे होतो त्याबद्दल कृतज्ञही राहिलं पाहिजे.

# वेळेत उपचार न मिळाल्याने गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा मृत्यू

वाटल्याने त्यांनी आपला

नवराष्ट्र न्युज नेटवर्क

येथील यवतमाळ एमडी आयुर्वेदिक गोल्ड मेडलिस्ट वेळीच उपचार झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे घडली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शेख मुश्ताक शेख (४५) रा. पुष्पकुंज सोसायटी, वडगाव यवतमाळ असे डॉक्टरचे नाव आहे. पृष्पकुंजमध्येच त्यांचे निवासस्थान व शिफा हॉस्पिटल आहे. गुरुवारी पहाटे 3 वाजता त्यांना हृदयाघात झाला.

मदतनीस राम शिरस्कर याला बोलविले व मुलाला सोबत घेऊन दुंचाकी वाहनाने ते तिधे जण जवळच असलेल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. परंतु तेथे प्रवेशद्वारावरच आम्ही सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण घेत नाही. असे सांगण्यात आले. आपण डॉक्टर आहोत असे शेख यांनी सांगितल्यानंतर एक परिचारिका आली. मात्र तिनेही तेच कारण सांगितले./डॉक्टर शेख तेथून

यांच्या शाह हॉस्पिटल ॲन्ड क्रिटीकल केअर सेंटरमध्ये पोहोचले. तेथे 🚺 दार उघडले गेले नाही, तेथे एक म्हातारा गृहस्थ उपस्थित होता. यावेळी डॉ. शेख यांनी डॉ. शाह यांना स्वतः मोबाईलवर कॉल केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तेथेच डॉ. शेख कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले तेथे त्यांना मृत घोषित केले गेले.

**Particulars** 

Total Income from Operation (net)

Extraordinary items)

and discontinued operations

Place: Mumbai Date : 09.09.2020

डीसीबी बँक लिमिटेड

2. Diluted

Net Profit/ (Loss) for the period from discontinuing

Net Profit/ (Loss) for the period from disconting

pperation before tax(after Exceptional and/or

operation (before tax, Exceptional and /or

Extraordinary items)
Net Profit/ (Loss) for the period from disco

operation after tax(after Exceptional and/or

Total Comprehensive Income for the period

and other Comprehensive Income (after tax)]

Comprising Profit / (Loss) for the period (after tax)

Reserves (excluding Revaluation Reserve as show

in the Audited Balance Sheet of the previous year)
Earning Per share (of Rs.10/- each ) (for continuing

**नोंदणीकृत कार्यालयः** ६वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क

पती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०००१३

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stocl Exchanges under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of

Standalone Financial Results is available on the website of the Company a www.tricomfruitproduts.com and on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com

**रिटेल ॲसेट कलेक्शन डिपार्टमेंट**: रिटेल कलेक्शन, शॉप नं. १३५ ते १४१, १ला मजला, हुमा मॉल

इशारा तथा वासलात सूचना

प्रतिभूत मालमत्तेतून जगम संपत्ती हटवण्यासंदर्भात इशारा

प्राधिकृत अधिकाऱ्याकडून कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदाराना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, डीसीबी

बँक लि. कडून प्राप्त कर्जाकरिता कर्जदार १) श्री. अरिफीन झैनुला कुरेशी, २) श्रीमती दानिश अरिफीन

कुरेशी, ३) मे. शिमला फ़ुट ट्रेडर्स, ४) मे. शिमला मिल्क शेक फ़ुट ज्यूस आणि स्नॅक्स सेंटर, यांच्या

थकबाकीच्या वसुलीसाठी जाहीर लिलावात खालील निर्देशित प्रतिभूत संपत्तीची यापूर्वीच विक्री करण्यात आली

आहे. आता **डीसीबी बँक लिमिटेड** हे स्थावर मालमत्तेचा ताबा लिलाव-खरेदीदाराकडे सुपूर्द करण्याच्य

सदर मालमत्तेचा ताबा घेतेवेळी, सदर जागेमध्ये प्राधिकृत अधिकाऱ्यांना काही जंगम बाबी सापडल्या होत्या

कजदार / सह-कर्जदारांना आरपीएडीद्वारे उपलब्ध पत्यावर सूचना पाठवण्यात आली होती. त्याचबरोबर

डलेक्टॉनिक माध्यमातन जसे ई-मेल. मोबाईल कॉल. मोबाईल एसएमएस. वॉटसॲप यांच्या माध्यमातन त्यांना दि. ०४ सप्टेंबर, २०२० रोजी वा तत्पूर्वीपर्यंत प्रतिभूत मालमत्तेमध्ये पडून असलेल्या सबधित वस्तुसूची, जगम बाबी

मालकीच्या वस्तू व दस्तावेज गोळाँ करण्याचे / हॅंटवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामूळे सदर सूचनेद्वारे आम्ही

कर्जदार / सह-कर्जदाराना दि. ०५ ऑक्टोबर, २०२० रोजी वा तत्पूर्वीपर्यंत स. ११:०० ते साय. ०५:००

या वेळेत आवश्यक कागदोपत्री पुरावे सादर करून डीसीबी बँक लिमिडेटच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्य

उपस्थितीत व संमतीद्वारे गहाण माजमत्तेच्या आत असलेल्या सर्व वस्तुसूची, जंगम बाबी, मालकीच्या वस्तू व दस्तावेज हटवण्यासाठी कर्जदार / सह-कर्जदारांना अंतिम इशारा देत आहोत. कृपया नोंद घ्यावी की निधारित

तारीख व वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास, आम्ही तुमच्या किंमतीवर आणि जोखमीवर सदर वस्तू हटवून त्यांची

कर्जदार / सह-कर्जदाराचे नाव आणि पत्ताः १) श्री. अरिफीन झैनुला कुरेशी, २) श्रीमती दानिश अरिफीन

**दुकानाचा पत्ताः** दुकान क्र. १ आणि २, तळ मजला, पराजपे उद्योग भवन, खडेलवाल स्वीट्स जवळ, रेल्टे

मालमत्तेचा तपशील: फ्लंट क्र. ७ आणि ८, ३रा मजला, शिव श्री को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी

लिमिटेड, ८७, के-व्हिला, डॉ. अन्सारी रोड, होली क्रॉस कॉन्व्हेंट शाळेजवळ, ठाणे (पश्चिम) - ४००६०१

एचएचओएमटीएचएन०००४७२९५ आणि ०१८५९०००००२६८ घेतेवेळी तयार केलेल्या सूचीनुसा

कुरेशी, ३) मे. शिमला फ़ुट ट्रेडर्स, ४) मे. शिमला मिल्क शेक फ़ुट ज्यूस आणि स्नॅक्स सेंटर

खाते क्रमांक

डीआरबीएलटीएचएन००४१२४८७, एचएचओएमटीएचएन०००४७२९१,

एल. बी. एस. मार्ग, कांजूरमार्ग पश्चिम, मुंबई – ४०००७ $\iota$ . दूरध्वनी क्र. (०२२) ६२३१०० $\iota$ ६

स्थगिती निर्णयाविरोधात

**ग** मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात

युवकाने विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न

बाटलीत विषारी औषध आणले होते. तहसील

कार्यालयापुढे येताच त्यांने बाटलीतील विषारी

औषध प्राशान केले. याची माहिती तहसील

30 टक्के इतकी लोकसंख्या असलेल्या या

समाजाची तुलना वंचित आणि इतर दुर्गम

भागात राहणार्या घटकांशी होऊ शकत नाही.

आरक्षणाची पुढची वाट खडतर आहे का असाही

प्रश्न त्यातून निर्माण होतो. हे प्रकरण मोठ्या

खंडपीठाकडे देण्याची मागणी कोर्टानं मान्य

असे कडक शब्द कोर्टाने आपल्या अंतरिम

आदेशात वापरले आहेत. त्यामुळे मराठा

नेमका निर्णय काय?

प्रशासनाला काहींनी दिली.

## शेतकऱ्यांसाटी 'विकेल ते पिकेल' अभियान

# मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कृषी योजनांचा शुभारंभ

नवराष्ट्र न्युज नेटवर्क

मुंबई: शेतात राबवृन पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी 'विकेल ते पिकेल अभियान उपयुक्त ठरेल आणि त्यातून शेतकरी चिंतामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी व्यक्त



केला. कृषी विभागामार्फत राबविण्या येणार्या 'विकेल ते पिकेल' अभियान, मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाला.

#### शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याचे आश्वासन

यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कर्न, फलोत्पादन राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व तंत्रज्ञान सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विविध भागांतील शेतकरी ऑनलाईन सहभागी झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले, सध्या कोरोनामुळे वर्क फ्रॉम होमची सविधा सगळयांना आहे. मात्र. शेतकरी बांधवांसाठी ही सुविधा नाही.

त्यांना शेतीत राबण्यावाचून पर्याय नाही. शेतकरी राबतात म्हणून जगाला अन्न मिळते. शेतात राबल्यानंतर येणार्या पिकाला मातीमोल भाव मिळत असेल तर शेतकरी कसा जगणार असा सवाल करत मुख्यमंञ्यांनी 'विकेल ते पिकेल' हे अभियान सुरु केल्याचे सांगितले. शेतकर्यांनी शेतीच्या माध्यमातून ज्या मालाला बाजार पेठ आहे तो पिंकविण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी 'विकेल ते पिकेल' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

पश्चिम रेल्वे – भावनगर विभाग

भारताच्या राष्ट्रपतींकरिता व त्यांच्या वतीने मुख

कार्यशाळा व्यवस्थापक, भावनगर परा, कॅरेज

#### मध्य रेल्वे रुफ टॉप सोलर पीवी सिस्टम च्या स्थापने करिता योग्यतेसाठी अनुरोध (RFQ) आणि प्रस्तावासाठी अनुरोध (RFP)

ई-निविदा सूचना

भारताच्या राष्ट्रपतींकरिता आणि त्यांच्य वतीने वरिष्ठ मंडल विद्युत इंजिनियर, मध्य रेल्वे, सोलापूर, खालील कार्यासाठी ख्याति आणि अनुभव प्राप्त कंत्राटदारांकड्न रेल्वेची ई-प्रोक्यूरमेंट वेबसाई www.ireps.gov.in वर दोन पॅकेट प्रणार्ल चे ऑनलाईन ई-निविदा आमंत्रित करीत आहे. निविदा क्र.: सोला/वि/नि/ 2019/28R2S. कार्याचे नावः रेल्वे हॉस्पीटल भवन, सोलापूर (100 kWp क्षमता) आणि वरिष्ठ सेक्शन इंजिनियर (विद्युत/अनुरक्षण), सोलापूर (65 kWp क्षमता) मध्ये रुफ टॉप सोलर पीवी सिस्टम च्या स्थापनेकरिता विद्युत खरेदी कराराच्या अंतर्गत 25 वर्षासाठी योग्यतेसाठी अनुरोध (RFQ) आणि प्रस्तावासाठी अनुरोध (RFP). निविदा प्रस्तावाची वैधताः 120 दिवस. निविदा बुकलेटचे मूल्य (RFQ/RFP): ₹ 30,000/-निविदा बयाणा राशीः ₹ 2.64.000/ पूर्व-बोली सम्मेलन तिथी आणि वेळ: दिनांक 18.09.2020 ला 11.00 वाजता वेबसाईट वर निविदा बंद करण्याची तिथी आणि वेळः दि. 05.10.2020 ला 11.00 वाजता. निविदा बयाणा राशी आणि निविद बुकलेटच्या रक्कम चे भुगतान ई-पेमेंट द्वारे वेबसाईट www.ireps.gov.in वर करावे

**Tricom Fruit Products Ltd** 

Unaudited

(56.87)

n 30.06.2020 on 30.06.2019 31.03.2020

(66.14)

(66.14)

(66.14)

(0.35)

For Tricom Fruit Products Ltd

Chandrakant Joshi

Managing Director (DIN: 08398213)

DCB BANK

Audited

(249.21)

(249.21)

Regd. Office: Gat No 336,338-341, Village Andori Taluka Khandale, Shirval, Pandarpur Road, Dist Satara- 415521. CIN L67120PN1995PLC139098

रिपेअर वर्कशॉप, भावनगर परा हे खालील ई निविदा मागवीत आहेत. **१. कामाचे वर्णन : ई** निविदा सचना क्र. : BVPW - 2019 - 20 Bio tank-33-R, भावनगर कार्यशाळेत पीओएच रम्यान कार्यक्षेत्रानुसार सर्व प्रकारच्या डब्यांकरिता पी ट्रेप ते एस ट्रेप सुधारणांसहित सर्व डिझाइन केलेल्या बायो- डायजेस्टर टॅक्सचे विलगीकरण स्वच्छता, दुरुस्ती व पुन:जुळणीचे काम. **२** अंदाजित मूल्य : रु. १,८३,६२,३१७.४८, ३. इरटे : रु. २४९८००.००, **४. बोली जमा करणे व बोली** उघडण्याची तारीख व वेळ : जमा करणे – दि. २९.०९.२०२० रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत व उघडणे – दि. २९.०९.२०२० रोजी दु.३.३० पश्चात. **५.** वेबसाइटचे विवरण व कार्यालयाचा पत्ता www.ireps.gov.in सीडब्ल्युएम - बीव्हीर्प यांचे कार्यालय, कॅरेज रिपेअर वर्कशॉप, भावनग परा –३६४ ००३. (ई – निविदा क्र. : BVPW 2019 - 20 - Bio tank - 33 - R, Date

#### ई - निविदा क्र. : 103\_2020-21,

date : ०४.०९.२०२०. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पूर्व रेल्वे, हावडा यांच्याद्वारे खालील कामांकरिता सिंचन/ सीपीडब्ल्यूडी, एसईबी/ एमईएस अथवा अन्य कोणत्यार्ह सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकरणासहित तत्सम नामाचा अनुभव व अपेक्षित वित्तीय क्षमत ाखणाऱ्या संस्थांकडून ऑनलाइन ई · मागविण्यात DEN/2/HWH, कामाचे वर्णन : एईएन/ बीडब्ल्यूएन यांच्या कार्यकक्षेअंतर्गत इलेक्टिक लोकोच्या देखभाल सुविधांकरिता डिझेल शेड/ बीडब्ल्यूएनचे अंशांकनाचे कार्य अंदाजित मूल्य : रू. १,८७,६४,०४८.०९ इसारा रक्कम ठेव : रु. २,४३,८००. निविदा बंद होण्याची तारीख व वेळ : दि. ०१.१०.२०२० रोजी दु.२.०० वाजता. निविदांचा तपशील वेबसाइट www.ireps.gov.in वर उपलब्ध आहे. निविदाकारांनी कृपया त्यांचे प्रस्ताव वरील

> (HWH-904/2020-29) निविदा सूचना वेबसाइट

वेबसाइटवर ऑनलाइन सादर करावेत. हस्ते

www.er.indianrailways.gov.in/ www.ireps.gov.in वरही उपलब्ध आहेत.

प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत

निविदा सूचना क्र. २22-S/1/W-II, Dated : ०८.०९.२०२०. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पूर्व रेल्वे, सियालदह द्वारे खालील कामांच्या पूर्ततेसाठी खाली दिलेल्या ई-निविदा आमंत्रित करण्यात येत आहे. **अ.** क्र. : १, निविदा क्र. : टीएन-९४-२०-२१. कामाचे वर्णन : वरिष्ठ विभागीय अभियंता (३), सियालदाह यांच्या कार्यकक्षेअंतर्गत अन्य संकीर्ण कामांसमवेत डीप स्क्रीनिंग कार्य. निविदा मूल्य : रु. ८३,७३,११९.६५. इसारा रक्कम ठेव : रु. १,६७,५००.००. क्रमांक २ , निविदा क्र. : टीएन-९५-२०-२१. कामाचे वर्णन : वरिष्ठ सहाय्यक अभियंता (२)/ कंचरापारा यांच्या कार्यकक्षेअंतर्गत वरिष्ठ अनुभाग अभियंता (पी वे)/कंचरापारा यांच्या कार्यकक्षेअंतर्गत सर्व संकीर्णकामांसमवेत विविध ट्रॅंक देखभाल कामे. निविदा मूल्य : रु. ७०,९७,१६७.५८ **इरठे** : रु. १,४२,०००. क्रमांक ३ , निविदा क्र. : टीएन-९६-२०-२१. कामाचे वर्णन सहाय्यक अभियंता, राणाघाट यांच्या कार्यकक्षेअंतर्गत वरिष्ठ अनुभाग अभियंता (पी वे)/ कष्मनगर सिटी जं. यांच्या कार्यकक्षेअंतर्गतसर्व संकीर्णकामांसमवेत विविध ट्रॅक देखभाल कामे. निविदा मूल्य रु. ७०,९७,१६७.५८ **इरठे** १,४२,०००. **क्रमांक ४ , निविदा क्र.** टीएन-९७-२०-२१. कामाचे वर्णन सहाय्यक अभियंता, राणाघाट यांच्या कार्यकक्षेअंतर्गत वरिष्ठ अनुभाग अभियंता (पी वे)/भागवनगोला यांच्या कार्यकक्षेअंतर्गतसर्व संकीर्णकामांसमवेत विविध ट्रॅक देखभाल कामे. **निविदा मूल्य** : रु. ७०,९७,१६७.५८ इरठे : रु. १,४२,०००. निविदा बंद होण्याची **तारीख व वेळ** : दि. ०५.१०.२०२० रोजी दु.

निविदा सूचना वेबसाइट www.er.indianrailways.gov.in/ www.ireps.gov.in वरही उपलब्ध आहेत.

(SDAH-७६/२०२०-२**१**)

३.०० वाजता अ. क्र. १ ते ४ करिता. **निविदा** 

उघडण्याची तारीख व वेळ : दि.

३०.०९.२०२० रोजी दु. ३.३० वाजता अ.

क्र. १ ते ४ करिता. निविदा दस्तावेज व अन्य

विवरण वेबसाइट www.ireps.gov.in

वर उपलब्ध आहे. निविदेसाठी बोली वरील

वेबसाइटवर ई–निविदा प्रणालीद्वारे जमा

करण्यात यावी. हस्ते प्रस्ताव तात्काळ रद्द

## शिर्डीत शौचालयावर फोटो लावून निषेध

कगणा रणौत विरोधात सताप

नवराष्ट्र न्युज नेटवर्क शिर्डी : अभिनेत्री कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालें आहेत. शिर्डीमध्ये शिवसैनिकांनी शौचालयाच नामकरण चक्क 'कंगनाचा फोटो टाकून मुतारी' या नावाने केले. शहरातील नगरपंचायत मालकीच्या शौचालयाला कंगनाचा फोटो असलेल्या फ्लेक्सला चिकटवण्यात आला आहे. तसेच त्यावर मुतारी लिहिलेले असेदेखील

#### मनमाडला कगनाच्या पुतळयाचे दहन

मनमाड : मनमाडमध्ये शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत कंगना राणावतच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी कंगना गद्दार आहे, तिने आता पाक व्याप्त काश्मीर माफ्ह्ये जावून रहावे, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी राजेंद्र भाबड, जाफर मिर्झा, संजय कटारिया, संगीता बागुल, रेणुका जयस्वाल आदींच्या मनमाड शहरात शिवसेनेतर्फे एकात्मता चौकात कंगना राणावतच्या पुतळ्याला चपलांचा हार टाकून त्याचे दहन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी गद्दार है, गद्दार है, अशा घोषणा

शिवसैनिकांनी कंगनाच्या विरोधात घोषणाबाजी केली असून ती नेहमी नशेत असते. त्यामुळे ती कुणालबद्दल काय बोलते याच भान तिला राहत नाही. अशा अभिनेत्रीचे चित्रपट यापुढे पाहणार नाही असा पण ही केला आहे. सर्व महिला आणि पुरुष शिवसैनिकांनी एकत्र येत कंगनाचा फोटो नगरपंचायतच्या शौचालयाला चिकटवला आहे. यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते, शहरप्रमुख सचिन कोते, अनिता जगताप सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

## 🔘 पश्चिम रेल्वे – दाहोद

निविदा सूचना क्रमांक : M247GN-TWMFP2029, Date : oc.oq. २०२० 9. कामाचे वर्णन : ८ चाकी डीईटीसी (अंडर स्लंग टाइप) मध्ये मेकॅनिकल फर्निशिंग कार्य. विकाण : मु. का. प्र., दाहोद पश्चिम रेल्वे कार्यालय. २. कामाचे अंदाजित मूल्य : रू. ५,३५,५९,१६८.००, ३. जमा करावयाची **इसारा रक्कम** : रु. ४,१७,८००.०० **४. ई** – निविदा जमा करणे व उघडण्याची तारीख व वेळ : दि. ०७.१०.२०२० रोजी दु.३.०० पर्यंत जमा करणे व उघडणे त्याच दिवशी दु. ३.३० वाजता. ५. निविदा सूचना व दस्तावेज www.ireps.gov.in/ E-Tenders/Works/IR Electrical वर अपलोड करण्यात आलेली आहे मुख्य कारखाना व्यवस्थापक

पश्चिम रेल्वे, दाहोद

आम्हाला फॉलो करा: 💟 twitter.cor

**PUBLIC NOTICE** Take Notice that my clients 1] MR. VASUDEVAN BHASKARAN CHIRUKANDAT & 2] REENA VASUDEVAN CHIRUKANDAT residing at FLAT NO. 201/202, HIGHLAND PARK, EMERAID CHS, BLDG NO. E-1, GURU GOVIND SINGH ROAD, NEAR AMAR NAGAR, MULUND [W],

That my client are the owner and in use, occupation and possession of the Shop premises situated at E-5, SHOP NO.2, HIGHLAND PARK COMMERCIAL CHS LTD. JAI SHASTRI NAGAR, MULUND [W],

That they have lost / misplaced the original Sale Agreement in respect of aforesaid Shop premises on 27/08/2020 which was executed by and between ACMELAND DEVELOPER PVT. LTD. & my client i.e. 1] MR. VASUDEVAN BHASKARAN CHIRUKANDAT & 2] REENA VASUDEVAN CHIRUKANDAT and the said Agreement was duly registered by the Registrar bearing Document No. 1948/99.

That if any persons whomsoever having any claim by way of sell, transfer, mortgage, lease, gift, trust, charge, inheritance, easement, maintenance, right of tenancy, sub-tenancy, by way of Leave & License, adverse possession or as a protected tenant under the provisions of Bombay Tenancy Act and or under any other provisions of law or any other mann whatsoever in the aforesaid shop are hereby requested to make their clai known to the undersigned in writing with their relevant documents in suppor thereof within the period of 14 days from the date of publication of notice at the address mentioned below otherwise it will be presumed that the said claim are deemed to have been waived and abandoned by them

> H. M. Yadav **Advocate High Court** 51, Indira Colony, BR Rd., Mulund (W), Mumbai-80.

## कृषीपंप वीज जोडण्यांसाटी बँकेकडून कर्ज घेणार

(एचव्हीडीएस) प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी देण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून (एडीबी) कर्ज घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार असून यामुळे मार्च 2018 पर्यंतच्या प्रलंबित वीज जोडण्या देण्यात येणार आहे. यासंदर्भात काल

एचव्हीडीएस योजनेसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून 2 हजार 248 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी डॉ. राऊत यांनी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील एचव्हीडीएस योजनेअंतर्गत वीज जोडण्यासाठी 2 हजार 248 कोटी रुपयांची गरज आहे.

#### महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई विद्युत विभाग, सा. बां. विभाग, राज्य कामगार विमा योजना रूग्णालय आवार, लालबहादुर शास्त्री मार्ग, मुलुंड (प), मुंबई-४०००८० ई-मेल पत्ता :- elnorthmumbai.ee@mahapwd.com दूरध्वनी क्रमांक :- ०२२-२५६०१३२७

निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर http://mahatenders.gov.in येथून डाऊनलोड करण्यात यावी. तसेच निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई विद्युत विभाग, मुलुंड, मुंबई यांनी राखून ठेवला आहे.

कामाचे नांव :	निविदा रक्कम रूपये
१) अंपक्र. ओडब्लु/ए३/एईएसडी/८७९/२०१९-२० अंधेरी (पूर्व) मुंबई येथील साई वाडी सोसायटी करीता आयपी कॅमेरा सीसीटिव्ही सर्विलन्स सिस्टम बसविणे.	रूपये ६,३५,६३३/-
२) अंपक्र. ओडब्ल्रु/वी३/एफएफ/पीएओ/२८१९/२०२०-२१ (सुधारित) बीकेसी बांद्रा मुंबई येथील अधिदान व लेखा कार्यालय इमारतीतील खराब झालेल्या अग्निशमन व अग्नि सिंचन यंत्रणेत विद्युत संचमांडणीसह अतिरिक्त भर घालणे आणि बदलणे.	रूपये ५३,९२,७८९/-
३) अंपक्र. सीआर/एनएम/मुलुंड/एनएमएस/१०२३/२०१९-२० नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे	रूपये ६,९६,७५०/-

ई-निविदा उघडणे : दि. ०५.१०.२०२० रोजी सकाळी ११.०० नंतर.

(सदर निविदासूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेबसाईटवरती कळविण्यात येईल.) २. कामाच्या करारनाम्यात पोस्ट क्वॉलिफीकेशनचा क्रायटेरिया समाविष्ट केलेला आहे ३. कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई विद्युत विभाग, मुलुंड (प), मुंबई कार्यालयातील सूचना फलक

डी.जी.आय.पी.आर. २०२०/२०२१/७०२

सार्वजनिक बांधकाम (पूर्व) विभाग, पुणे- ४११ ००१ दुरध्वनी क्रमांक ०२०/२६१२२४५७

ई-निविदा सूचना क्रमांक-१९ सन २०२०-२०२१ (ऑनलाईन)निविदा

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (पूर्व) विभाग, पुणे ४११ ००१ (दुरध्वनी क्रमांक २६१२२४५७) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून खालील कामांकरीता ब-१ नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मार्गाविण्यात येत आहेत.

टिप:- वरील निवीदेत रस्त्याचे **एकूण ०१ काम** समाविष्ट असुन या निविदेवरील संपुर्ण माहिती खालील प्रमाणे संकेत स्थळावरुन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

1. <u>www.mahapwd.com</u> 2. www.mahatenders.in

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (पूर्व) विभाग, पुणे ४११ ००१

मुंबई: उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत

ई-निविदा सुचना क्र. ०८/२०२०-२१

कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई विद्युत विभाग, मुलुंड, मुंबई हे महाराष्ट्र/ केंद्र शासनाकडील विद्युत ठेकेदार (लिफाफा क्र. १ अनुसार) यांचेकडून खालील कामाकरिता ब-१ टक्केवारी नमुन्यातील निवदा, ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मागवित आहेत. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही.

कामाचे नांव :	निविदा रक्कम रूपये
१) अंपक्र. ओडब्लु/ए३/एईएसडी/८७९/२०१९-२० अंधेरी (पूर्व) मुंबई येथील साई वाडी सोसायटी करीता आयपी कॅमेरा सीसीटिव्ही सर्विलन्स सिस्टम बसविणे.	रूपये ६,३५,६३३/-
२) अंपक्र. ओडब्ल्रु/वी३/एफएफ/पीएओ/२८१९/२०२०-२१ (सुधारित) बीकेसी बांद्रा मुंबई येथील अधिदान व लेखा कार्यालय इमारतीतील खराब झालेल्या अग्निशमन व अग्नि सिंचन यंत्रणेत विद्युत संचमांडणीसह अतिरिक्त भर घालणे आणि बदलणे.	रूपये ५३,९२,७८९/-
<ul><li>३) अंपक्र. सीआर/एनएम/मुलुंड/एनएमएस/१०२३/२०१९-२० नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे बसविण्यात आलेल्या एमवीवीआर आणि एसटीपी टॅकचे टयुब सेटलरची दुरुस्ती करणे आणि बदलणे.</li></ul>	रूपये ६,९६,७५०/-

ई-निविदा उपलब्ध कालावधी : दि . १७.०९.२०२० ते दि. ०१.१०.२०२० रोजी ५.३० पर्यंत.

खालील संकेतस्थळावर ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

१. http://mahatenders.gov.in

जा.क्र. काअ/उमुंविवि/निविदा/१६४८/२०२० दिनांक : ०९.०९.२०२०

कार्यकारी अभियंता उत्तर मुंबई विद्युत विभाग, सा. बां. विभाग, मुलुंड, मुंबई

#### महाराष्ट्र शासन,


Web-www.mahapwd.com/www.maharashtraetenders.in संक्षिप्त निविदा सुचना

सर्व नोंदणीकृत ठेकेदारानी नोंद घ्यावी.

डी.जी.आय.पी.आर. २०२०/२०२१/६९७

## **ठिकाणः** मुंबई





पाधिकत अधिकारी

वस्तुसूचींचा तपशील

येथील मालमत्तेचा सर्व तो भाग आणि भूखंड.

(र. शि. पाटील)